

July 24, 2024

To,

BSE Limited	National Stock Exchange of India Limited
Phiroze Jeejeebhoy Towers	Exchange Plaza, C-1, Block G,
Dalal Street	Bandra Kurla Complex,
Mumbai - 400 001	Bandra (E), Mumbai - 400 051
Scrip Code (BSE): 544203	Symbol: ABDL

Sub: Newspaper Publication - Disclosure under provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")

Dear Sir/Ma'am,

Pursuant to the applicable provisions of the Listing Regulations, please find enclosed copies of the newspaper advertisement pertaining to audited financial results of the Company for the quarter and year ended March 31, 2024. The advertisements were published on July 24, 2024 in Business Standard (English) (all editions) and Lakshdeep (Marathi) newspapers in terms of the provisions of Regulation 47 of Listing Regulations. This is for your information and records.

Thanking you,

Yours sincerely,

For Allied Blenders and Distillers Limited

Ritesh Shah Company Secretary and Compliance Officer Membership no. ACS 14037

Allied Blenders and Distillers Limited

Registered Office: 394-C Laminoton Chambers, Laminoton Road, Mumbai- 400004, Maharashtra, India Corporate Identification Number: U15511MH2008PLC187368, Website: www.abdindia.com (Regulation 47 (1)(b) of the SEBI (Listing Obligations and Discloures Requirements)Regulations, 2015)

Extract of Audited Financial Results (Standalone and Consolidated) for the Quarter and Year ended March 31, 2024

(₹ in Lakhs except EPS)

		STANDALONE				CONSOLIDATED				
Si. Particulars lo.	Quarter ended 31.03.2024 (Audited)	Quarter ended 31.12.2023 (Unaudited)	Quarter ended 31.03.2023 (Audited)	Year ended 31.03.2024 (Audited)	Year ended 31.03.2023 (Audited)	Quarter ended 31.03.2024 (Audited)	Quarter ended 31.12.2023 (Unaudited)	Quarter ended 31.03.2023 (Audited)	Year ended 31.03.2024 (Audited)	Year ended 31.03.2023 (Audited)
Total Income from Operations	1,76,010.60	2,07,781.33	1,71,754.88	7,67,586.45	7,11,776.82	1,75,985.31	2,07,746.89	1,71,729.54	7,67,483.07	7,11,674.92
Net Profit (Before Tax and Exceptional Item	s) 156.63	241.18	75.76	2,265.98	927.27	(141.60)	165.75	(15.68)	1,777.03	594.54
Net Profit Before Tax (after Exceptional Iter	ns) 156.63	(257.44)	75.76	1,767.36	927.27	(141.60)	(332.87)	(15.68)	1,278.41	594.54
Net Profit after Tax (after Exceptional items) 57.34	(366.89)	(36.21)	671.57	493.64	(240.62)	(442.32)	(128.11)	182.89	160.01
Total Comprehensive Income for the period	64.21	(402.64)	(6.71)	571.19	533.70	(233.75)	(478.07)	(98.61)	82.51	200.07
Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 2/- Per share)	4,882.27	4,882.27	4,882.27	4,882.27	4,882.27	4,882.27	4,882.27	4,882.27	4,882.27	4,882.27
Other Equity (Excluding Revaluation Reser	/e) -	-	-	38,124.72	37,553.53	-	-	-	35,810.55	35,728.04
Earning per Equity Share on Net profit after tax (fully paid up equity share of Rs. 2/- each										
(a) Basic	0.02	(0.15)	(0.01)	0.28	0.20	(0.10)	(0.18)	(0.05)	0.07	0.07
(b) Diluted	0.02	(0.15)	(0.01)	0.28	0.20	(0.10)	(0.18)	(0.05)	0.07	0.07

- The (Standalone & Consolidated) financial results of Allied Blenders and Distillers Limited ('the Holding Company') and its subsidiaries (together referred to as 'the Group' has been prepared in accordance with the recognition and measurement principles of applicable Indian Accounting Standards, prescribed under section 133 of the Companies Act, 2013 (the 'Act') read with The Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015, and other accounting principles generally accepted in India and is in compliance with the presentation and disclosure requirements of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended).
- The (Standalone & Consolidated) financial results for the quarter and year ended 31 March 2024 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Holding Company at their respective meetings held on 22 July 2024. There are no qualifications in the audit report issued for the quarter and year ended 31 March 2024.
- Subsequent to the year ended 31 March 2024, the Holding Company completed its Initial Public Offer (IPO) of 53,390,079 equity shares of face value of ₹ 2 each at an issue price of ₹ 281 per share comprising fresh issue of 35,596,486 equity shares and offer for sale of 17,793,593 equity shares by selling shareholders, resulting in equity shares of the Holding Company being listed on the National Stock Exchange of India Limited (NSE) and BSE Limited (BSE) on 02 July 2024.
- During the current year, SEBI approval dated 16 December 2022 for the Draft red herring prospectus filed on 28 June 2022 was withdrawn by the Holding Company on 08 December 2023. Accordingly ₹ 498.62 lakhs have been charged to the statement of profit & loss as an exceptional item.
- The Holding Company had entered into Agreement for Sale dated 15 June 2022, with certain Promoters / Promoter Group for the proposed sale of equity shares and compulsory convertible debentures of ABD Dwellings Private Limited and Madanlal Estates Private Limited, wholly owned subsidiaries, at their face value which is representative of fair value on the terms and conditions stipulated in the respective agreements. In terms of the resolution dated 14 March 2024, passed by the Board of Directors of the Holding Company, the aforesaid agreements have since been terminated. Consequently, the assets and liabilities, earlier classified separately as held for sale, have been re-classified and disclosed in the respective financia statement line items as per the requirements of the Indian accounting standard.
- During the year ended 31 March 2024, the Holding Company decided to exercise the option of availing lower tax rate available under Section 115BAA of the Income Tax Act, 1961 ("new tax regime") as introduced by the Taxation Laws (Amendment) Act, 2019 ('the Amendment Act"). Consequently the Holding Company has reversed the deferred tax asset amounting to 🔻 337 lakhs during the year ended 31 March 2024 and Nil for the quarter ended 31 March 2024, which had been recognised based on the tax provisions applicable prior to adoption of the new tax regime, pertaining to the period before 31 March 2023.
- The Holding Company has received a claim on 11 December 2023, amounting to ₹ 4,210.66 lakhs from one of its customer Canteen Stores Department (CSD), which pertains to a historically settled issue regarding differential trade terms which was disclosed in the annual financial statements for the financial year ended 31 March 2020, 31 March 2021, and 31 March 2022. The Holding Company vide its letter dated 13 June 2024 to the customer has rejected the claim and invoked arbitration disputing the arbitrary claim of the customer Management assessment supported by external legal opinion is that the Holding Company has a good case on merits and the probability of the claim fructifying into a liability is remote Accordingly, the management has determined that the receivable from the customer as on 31 March 2024, is good and recoverable.
- The Income Tax Department ("the Department") has conducted a search operation at some of the premises / plants related to the Company, its promoters, certain officials and few group companies over allegations of tax evasion from 11 December 2023 to 17 December 2023 under Section 132 of the Income Tax Act. 1961. The officials of the Group have co-operated with the officials of the Income Tax Department and responded to all queries raised by them. During the course of search, the search team comprising of various IT authorities, have taker various soft and hard copy records along with written statements of various staff and employees of the Group. No interim tax demand has been placed on the Group by the Income tax authorities. The investigation has no material impact on the Group's operational performance. No interim tax demand and / or restriction has been imposed upon the Group and / or any of its Promoters, Directors, Key Managerial Personnel or Senior Management Team. Till date, the Group has not received any communication from the department in this regard. Based on the available information and facts as of date, the Group believes, that there is no adjustment or provision required in the financial statements.
- a) The Statement includes the results for the quarter ended 31 March 2024 being the balancing figures between the audited figures in respect of the full financial year ended 31 March 2024 and the audited year-to-date figures for the nine months ended 31 December 2023, as published in the Prospectus dated 27 June 2024.
- b) The Statement includes the results for the quarter ended 31 March 2023 being the balancing figures between the audited figures in respect of the full financial year ended 31 March 2023 and the audited year-to-date figures for the nine months ended 31 December 2022, as published in the Prospectus dated 27 June 2024
- c) The Statement include the results for the preceding quarter ended 31 December 2023 which have not been subjected to review or audit and presented solely based on the informatio compiled by the management

For and on behalf of the Board of Director Place · Mumbai Alok Gupta Managing Director Date: July 23, 2024



Cvient DLM Limited

Plot No. 5G, Survey No.99/1, Mamidipalli Village, GMR Aerospace & Industrial Park, GMR Hyderabad Aviation SEZ Limited, Rajiv Gandhi International Airport,

Shamshabad, Hyderabad - 500 108.

Tel. No. +91-40-67641947, Email: company.secretary@cyientdlm.com

Website: www.cyientdlm.com CIN: L72200TG1991PLC013134

Format for publishing financial results in newspapers [Regulation 52 (8), read with Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 (LODR Regulations)] Statement of Unaudited Consolidated and Standalone Financial Results for the Quarter Ended June 30, 2024

			Consolidate	d results			Standalo		
SI.			Quarter Ende		Year Ended	Q	Year Ended		
No.	Particulars	30-Jun-24	31-Mar-24	30-Jun-23	31-Mar-24	30-Jun-24	31-Mar-24	30-Jun-23	31-Mar-24
		Unaudited	Audited (refer note 6)	Unaudited	Audited	Unaudited	Audited (refer note 6)	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	2,578.85	3,618.43	2,171.48	11,918.71	2,578.85	3,618.43	2,171.48	11,918.71
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or extraordinary items#)	141.59	306.96	69.87	821.39	142.32	306.96	69.87	821.39
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extra ordinary items#)	141.59	306.96	69.87	821.39	142.32	306.96	69.87	821.39
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extra ordinary items#)	105.96	227.44	53.59	611.96	106.69	227.44	53.59	611.96
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	108.95	(6.57)	52.32	372.29	109.68	(6.57)	52.32	372.29
6	Paid up Equity Share Capital				793.06				793.06
7	Reserves (excluding Revaluation Reserve)				8,296.72				8,296.72
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)								
	1. Basic:	1.34	2.87	0.99	8.42	1.35	2.87	0.99	8.42
	2. Diluted:	1.33	2.86	0.99	8.39	1.34	2.86	0.99	8.39

1.The above statement of unaudited consolidated and standalone financial results of Cyient DLM Limited (the "Holding Company" or the "Company") and its subsidiaries (the Holding Company and its subsidiaries together referred to as the "Group") have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ('Ind AS') prescribed under Section 133 of the Companies Act. 2013 ("the Act") read with relevant rules issued thereunder, other accounting principles generally accepted in India and quidelines issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI"). These results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on July 22, 2024. The Statutory Auditors have carried out a limited review on the unaudited consolidated and standalone financial results and

2. The Holding Company had incorporated a wholly owned subsidiary, Cylent DLM Inc, USA (the "Subsidiary") on March 05, 2024. Consequently, the comparative figures for the quarter ended June 30, 2023 presented in the consolidated financial results represent the figures of the standalone financial results and other information of the Holding

3.The Company had completed an Initial Public Offer ("IPO") by way of fresh issue of 22,364,653 equity shares of face value of ₹ 10 each of the Company at an issue price of ₹ 265 per equity share aggregating to ₹ 5,920 million. The equity shares of the Company were listed on National Stock Exchange of India Limited (NSE) and BSE Limited (BSE) on July 10, 2023. On June 6, 2023, the Company had undertaken a pre-IPO placement by way of private placement of 4,075,471 equity shares aggregating to ₹ 1,080 million at an issue price of ₹ 265 per equity share

Utilisation of the net IPO proceeds (net of share issue expenses) is summaried below:

Particulars	Objects of the issue as per prospectus	Utilisation upto June 30, 2024	Utilisation amount as at June 30, 2024
Funding incremental working capital requirements of the Company	2,910.90	925.89	1,985.01
Funding capital expenditure of the Company	435.72	17.92	417.80
Repayment/prepayment, in part or full, of certain borrowings of the Company	1,609.11	1,608.54	0.57
Achieving inorganic growth through acquisitions	700.00	-	700.00
General corporate purpose	933.90	-	933.90
Total	6,589.63	2,552.32	4,037.28

4. The Company is engaged in the business of manufacturing and providing "Electronic Manufacturing Services" which it has determined to be the only reportable segment in terms of Ind AS 108 "Operating Segments".

Place: Hvderabad

Date: July 22, 2024

5. Other income includes: (₹ in N								
Particulars		Quarter Ended		Year Ended				
	30-Jun-24	31-Mar-24	30-Jun-23	31-Mar-24				
i. Net foreign exchange gain/(loss)								
Standalone results	(9.85)	(17.62)	(3.03)	(36.16)				
Consolidated results	(9.85)	(17.62)	(3.03)	(36.16)				

6. The figures for the quarter ended March 31, 2024 are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year ended March 31, 2024 and the published unaudited year-to-date figures up to the third quarter ended December 31, 2023 which were subjected to a limited review.

For Cyient DLM Limited

Rajendra Velagapudi **Managing Director**



Mangalore Refinery and Petrochemicals Limited (A Govt. of India Enterprise and A Subsidiary of ONGC Limited)

CIN - L23209KA1988GOI008959 Regd. Office: Mudapadav, Kuthethoor P.O., Via Katipalla, Mangaluru - 575 030, Karnataka.



EXTRACT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024

				(All amou	nts are in₹Cro	re unless other	wise stated)			
			STANDALONE			CONSOLIDATED Quarter Ended Ye				
SI.	Particulars	Quarte		Year Ended			Year Ended			
No.	i ai ilculai s	30.06.2024	30.06.2023	31.03.2024	30.06.2024	30.06.2023	31.03.2024			
<u> </u>		Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Audited			
1	Total Income from Operations	27,289.40	24,825.08	1,05,223.28	27,289.40	24,825.08	1,05,223.28			
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	100.63	1,558.81	5,529.70	108.28	1,560.86	5,530.82			
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	100.63	1,558.81	5,521.41	108.28	1,560.86	5,522.53			
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	65.57	1,012.74	3,595.93	73.22	1,014.79	3,597.05			
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	64.32	1,012.48	3,590.91	71.97	1,014.52	3,592.06			
6	Paid up Equity Share Capital (Face Value of ₹10/- each)	1,752.60	1,752.60	1,752.60	1,752.60	1,752.60	1,752.60			
7	Reserves (excluding Revaluation Reserve)			11,498.82			11,529.85			
8	Securities Premium Account	346.39	346.39	346.39	346.39	346.39	346.39			
9	Net Worth	13,316.23	10,847.39	13,251.48	13,354.90	10,879.31	13,282.51			
10	Outstanding Debt	11,831.39	15,166.23	12,451.75	11,831.39	15,166.23	12,451.75			
11	Debt Equity Ratio [No. of Times]	0.89	1.40	0.94	0.89	1.39	0.94			
12	Earnings Per Share (EPS) (Face value of $\stackrel{?}{\sim}$ 10/- each) (for continuing operations) (not annualised)									
	a) Basic (₹)	0.37	5.78	20.52	0.42	5.79	20.52			
	b) Diluted (₹)	0.37	5.78	20.52	0.42	5.79	20.52			
13	Capital Redemption Reserve	9.19	9.19	9.19	9.19	9.19	9.19			
14	Debt Service Coverage Ratio [No. of Times] (not annualised)	0.20	0.48	1.31	0.20	0.48	1.31			
15	Interest Service Coverage Ratio [No. of Times]	3.03	7.93	7.09	3.07	7.94	7.09			

- 1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 33 and Regulation 52 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed financial results and this extract were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meetings held on July 22. 2024. The full format of Quarterly / Annual Financial Results are available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and Company's website www.mrpl.co.in
- 2. For the other line items referred in regulation 52 (4) of the LODR Regulations, pertinent disclosure have been made to the Stock Exchange websites of NSE and BSE (www.nseindia.com and www.bseindia.com) and Company's website www.mrpl.co.in.
- 3. The financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (as amended), These financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles of Ind AS, prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder and the other accounting principles generally accepted in India.
- 4. The financial results have been reviewed by the Joint Statutory Auditors as required under Regulation 33 and 52 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended).
- 5. The Comptroller and Auditor General of India, upon completion of the supplementary audit under Section 143(6)(a) on the Standalone Financial Statements of the Company and supplementary audit under Section 143 (6) (a) read with Section 129 (4) of the Companies Act, 2013 on the Consolidated Financial Statements of the Company for the year ended March 31, 2024, have reported under Section 143(6)(b) that, on the basis of their audit and after revision made in disclosures have no further comments to offer upon or supplement to Statutory Auditors' report. For and on behalf of the Board

Place : New Delhi Date: 22/07/2024

Sd./-MUNDKUR SHYAMPRASAD KAMATH Managing Director, Director Refinery (In charge) and Director Finance (In charge)

DIN: 10092758 Note: 1) SEBI has mandated that request for effecting transfer of shares shall not be processed unless the shares are held in dematerialised form with a depository. In view of this Shareholders holding shares in physical form are requested to open Demat Account with a Depository and dematerialise the shares for easy liquidity

2) Shareholders are further requested to complete their KYC formalities at the earliest. Shareholders holding shares in dematerialised form are requested to update their email IDs with their respective DPs to receive the communication from the Company on emails

Together, Let us build a Clean India



Regd. Office: 2nd Floor, (West Wing), Worldmark 1, Aerocity, New Delhi - 110 037 CIN: L74899DL1989PLC034923 E-mail: response@dcmshriram.com Website: www.dcmshriram.com

Tel: 91 11 42100200 Fax: 91 11 43561694

Extract of Unaudited Consolidated financial results for the quarter ended June 30, 2024

PARTICULARS Total Income Net Profit before tax	Quarter Ended		Year Ended
PARTICULARS	30.06.2024	30.06.2023	31.03.2024
	Unaudited	Unaudited	Audited
Total Income	3,098.90	2,954.53	11,529.83
Net Profit before tax	158.33	86.00	698.74
Net Profit after tax	100.30	56.58	447.10
Total Comprehensive Income	94.80	54.78	439.39
[Comprising net profit and Other Comprehensive Income (after tax)]			
Equity Share capital	31.35	31.35	31.35
Other equity (excluding revaluation reserves)	6,585.55	6,217.68	6,490.75
Securities Premium Account	2.31	2.31	2.31
Net worth	6,575.60	6,202.98	6,476.33
Outstanding Debt (Gross)	2,249.43	1,576.95	2,082.63
Net debt equity ratio	0.22	0.15	0.22
Earning per share - Basic/Diluted (Rs. per equity share)	6.43	3.63	28.67
Capital redemption reserve	10.40	10.40	10.40
Debt service coverage ratio :			
-For the period	3.62	1.71	4.41
-Trailing twelve months	4.45	8.44	4.41
Interest service coverage ratio :			
Earning per share - Basic/Diluted (Rs. per equity share) Capital redemption reserve Debt service coverage ratio : -For the period -Trailing twelve months Interest service coverage ratio : -For the period -Trailing twelve months	7.87	6.08	13.84
-Trailing twelve months	14.10	31.33	13.84

Place: New Delhi

Date: July 23, 2024

1. The extract of standalone results is as under:

			Rs. in Crores	
DADTICIII ADS (Standalana)	Quarte	Year Ended		
PARTICULARS (Standalone)	30.06.2024	30.06.2023	31.03.2024	
Total income	3,039.27	2,893.04	11,269.76	
Profit before tax	148.96	78.31	671.10	
Profit after tax	93.66	51.05	426.25	
Total Comprehensive Income	91.30	50.33	419.09	
[Comprising net profit and Other Comprehensive Income (after tax)]				

- 2. The above is an extract of the detailed financial results for the quarter June 30, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 and 52 of SEBI (Listings and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full standalone and consolidated financial results in prescribed format are available on the Stock Exchanges websites (www.nseindia.com) / (www.bseindia.com) and Company's website www.dcmshriram.com.
- 3. The above results were reviewed by Audit Committee and then approved by the Board of Directors in their meetings held on July 23, 2024. The Statutory Auditors have carried out a Limited Review of the aforesaid results.

For and on behalf of the Board of Directors AJAY S. SHRIRAM **Chairman & Senior Managing Director** DIN: 00027137

DCM SHRIRAM LTD.

Shriram Fertilisers & Chemicals • Shriram Alkali & Chemicals • DCM Shriram Sugar Shriram Farm Solutions • Bioseed • Fenesta Building Systems • Shriram Cement • Shriram Polytech















शिशू संगोपन संस्था विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देत आहे - संभाजीराव लांगोरे

अहमदनगर, दि.२३ :- प्रत्येक ही अभिमानारपद आहे. शिशू संगोपन सक्तीचे केले आहे.त्यादृष्टीने शासन विद्यार्थ्यांना सर्वोतोपरि सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहेत.शासन, प्रशासन, संस्था, शिक्षक यांच्या एकत्रित प्रयत्ना तुन उद्याचे सक्षम नागरिक बनवत आहेत. विद्यार्थ्यांनी याची जाणिव ठेवून चांगला अभ्यास करून शाळेचे नाव उज्वल करावे. आज शैक्षणिक क्षेत्रात मोठी रपर्धा आहे. या स्पर्धेला तोंड देण्यासाठी विद्यार्थ्यांनी तयारी केली पाहिजे. शासकीय तसेच विविध संस्थांच्यावतीने अनेक स्पर्धांच्या माध्यमातून शिष्यवृत्तीही मिळत आहे,त्याचा लाभ घ्यावा. आज नगर जिल्हा शैक्षणिक क्षेत्रात राज्यात आघाडीवर आहे. शहरी भागासहग्रामीणभागातीलविद्यार्थीहीविविध रपर्धा परिक्षांमध्ये नेत्रदिपक कामगिरी करत आहेत. सर्वसामान्य कुटूंबातील विद्यार्थीही युपीएससी, एमपीएससी सारख्या स्पर्धा परिक्षांत मोठ्या संख्येने यशस्वी होत आहे,

काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्य

प्रसिध्दीपासून १४ (चौदा) दिवसांत सोसायटीच्य

भांडवल/मिळकतीमधील सभासदाच्या शेअर्स हितसंबंधाच्या द्य्यम भागप्रमाणपत्र वितरणासार्ठ

त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पृष्ठ्यथ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह सोसायटीच्या उप-विधी अंतर्गत मार्गावण्यात ये आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप

प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्य सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व

हेतसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदींमधी

दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकर्ळ असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधी

मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्य

स्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केर्त तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुर्दीनुसार त्यावर

प्रोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीक उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणांकरित गेसायटीच्या कार्यालयात/सोसायटी सचिवाकडे सद

सचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्य

नोरखेपर्यंत सायं.६.०० ते रात्रौ.९.०० दरम्यान

गोदावरी चेंबर्स कमर्शियल को-ऑपरेटिक

जाहीर सूचना

श्रीमती हिराबेन मोहनलाल भाटिया या श्री चित्रकृत

को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., पत्ता

ालभारती शाळेच्या पुढे, एस.व्ही. रोड, कांदिवर्ल

(पश्चिम), मुंबई-४०००६७ या सोसायटीच्या सदस्या

. आहेत आणि सोसायटीच्या इमारतीमधील **फ्लॅ**र

क्र.२१ च्या धारक आहेत. यांचे कोणतेही वारसदा

न नेमता दिनांक ०७.०८.२०१६ रोजी निधन झाले. सोसायटीद्रारे सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील

मयत सभासदाचे सोससायटीच्या भांडवल

वारम किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडुन

काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या

प्रसिध्दीपासून १४ (चौदा) दिवसांत सोसायटीच्य भांडवल/मिळकतीमधील सभासदाच्या शेअर्स

हितसंबंधाच्या दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह

गोसायटीच्या उप-विधी अंतर्गत मागविण्यात येत

आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप

प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्य गोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स

हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदींमधील

दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकर्ळ असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्य हस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले , सोसायटीच्या उपविधीतील तरतुदींनुसार त्याव सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत

उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणांकरित

सोसायटीच्या कार्यालयात/सोसायटी सचिवाकडे सदर स्चना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या

. तारखेपर्यंत सायं.६.०० ते रात्रौ.९.०० दरम्यान

मा. सचिव

च्या वतीने व करिता

उपलब्ध आहेत.

दिनांक: २४.०७.२०२४

ठिकाण: मंबर्ड

लमत्तेतील संदर शेअर्स/हित हस्तांतरण होण्यार

मा. सचिव

च्या वतीने व करिता

प्रिमायसेस सोसायटी लि.

उपलब्ध आहेत

ठिकाण: मुंबई

मूला-मूलींसाठी शासनाने शिक्षण हे संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांनीही आपल्या मेहनतीने विविध रपर्धा परिक्षांमध्ये यश मिळत आहे ही कौतुकारपद बाब आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजीराव लांगोरे यांनी केले. सविता रमेश फिरोढिया प्रशालेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप जि.प.चे अति.मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजीराव लांगोरे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अजित रोकडे,संरथेचे अध्यक्ष दिलीप गुंदेचा, उपाध्यक्ष दशरथ खोसे, सचिव.र.धों. कासवा, सहसचिव राजेश झालानी, मुन्नाशेठ जग्गी, राजेंद्र कंत्रोड, गूलशन कंत्रोड, सुनिल थोरात, विश्वरन एल.के.आव्हाड, बन्सी नञ्जवरे, मनसुखलाल पिपाडा, प्रभारी मुख्या ध्यापक दत्तात्रय कजबे, मुख्याध्यापिका योगिता गांधी, विनोद कटारिया आदि उपस्थित होते. अजित रोकडे म्हणाले, शिशू संगोपन संस्था ही शहरातील नामवंत शाळा असून, सर्वसामान्य कूटूंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देउञ्न त्यांची प्रगती साधत आहे. विविध रपर्धा, परिक्षांमध्ये कायम शाळेचे विद्यार्थी यश मिळवत आहे हे सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने शक्य होत आहे. संस्था विद्यार्थ्यांची घेत असलेली काळजी कौतुकारपद आहे.

याप्रसंगी राजेश झालानी म्हणाले, विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा, शिक्षण घेतांना त्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये यासाठी विशेष लक्ष दिले जाते. शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येकाला मिळवून दिला जातो. त्याचप्रमाणे गरजू विद्यार्थ्यांनाही सहाय्य केले जात आहे. शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांची चांगली प्रगती साधत असल्याचे सांगितले. याप्रसंगी मुन्नाशेठ जग्गी, संस्थेचे अध्यक्ष दिलीप गृंदेचा, उपाध्यक्ष दशरथ खोसे, सचिव र.धों. कारावा यांनी मनोगत व्यक्त केला.

शाळच्या वेळा पाळणे बंधनकारकच

सोलापूर, दि.२३ : राज्यातील ६५ हजारांहुन श्रीमती हिराबेन मोहनलाल भाटिया या गोदावर चेंबर्स कमर्शियल को-ऑपरेटिव्ह प्रिमायसेस सोसायर्ट अधिक सरकारी शाळांमध्ये सध्या राज्यपालांनी लि., पत्ताः एस.व्ही. रोड व जमनादास अद्किय मार्ग, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७ या सोसायटीच्या सदस्या आहेत आणि सोसायटीच्या दिलेल्या आदेशातहत राज्य सरकारच्या शिक्षण मारतीमधील **दुकान क्र.६** च्या धारक आहेत, यांचे विभागाने काढलेल्या आदेशानुसार वेळ पाळली कोणतेही वारसदार न नेमता दिनांक ०७.०८.२०१६ जात आहे. त्याचबरोबर खासगी, विनाअनुदानित, रोजी निधन झाले. सोसायटीद्वारे सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील अनुदानित अशा एक लाख १० हजार ११४ पैकी काही मयत सभासदाचे सोससायटीच्या भांडवल लमत्तेतील सदर शेअर्स/हित हस्तांतरण होण्या शाळांना जागेची अडचण आल्याने त्यांच्यासमोर या वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून

वेळा पाळण्याचा यक्षप्रश्न उभा आहे. सोलापुरातील ६७ तर उत्तर सोलापूर तालुक्यातील २७ अशा ९४ शाळांसमोर हाच प्रश्न

उभा असल्याने त्यांनी नव्या वेळेच्या जीआरचा अवलंब केला नसल्याचे तपासणीत समोर आले आहे. या शाळांना शिक्षणाधिकाऱ्यांनी नोटीस बजावून बैठकीस बोलावले होते. या बैठकीत या अडचणींबाबत सांगोपांग चर्चा झाली. तरीही, शासनाच्या आदेशानुसार शाळेच्या वेळा पाळणे बंधनकारकच राहील, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी यावेळी रपष्ट केले. ज्या शाळा आदेशाचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही यावेळी अधिकाऱ्यांनी दिला.

SHRIRAM

SHRIRAM City

श्रीराम फायनान्स लिमिटेड

(पुर्वीची श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेड)

ॉदणीकृत कार्यालय: १४ए, श्री टॉवर्स, साऊथ फेझ, इंडस्ट्रीयल इस्टेट, गुंदी, चेन्नई-६०००३२ शाखा कार्यालय: सॉलिटेअर पार्क, इमारत क्र.१०, १०६२, ६वा मजला, गुरु हरगोविंदजी मार्ग, चकाला, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३. वेबसाईट: www.shriramcity.in

मागणी सूचना

हे कळविण्यात येते की, श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेडचे एनसीएलटी, चेन्नईच्या आदेशानुसार श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेडमध्ये एकत्रीकरण करण्यात आले आहे. त्यानंतर श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेडचे नाव बदलून श्रीराम फायनान्स लिमिटेड असे ३०.११.२०२२ पासून ३०.११.२०२२ रोजी नाव बदलण्याच्या अनुषंगाने इन्कॉर्पोरेशन प्रमाणपत्राद्वारे करण्यात आले.

न्याअर्थी खाली नमूद कर्जदार/सहजर्कदार/जामिनदार यांनी **श्रीराम फायनान्स लिमिटेड**कडून वित्तीय सहाय्यता घेतली आहे. आम्ही नमुद करीत आहोत की, वित्तीय सहाय्यता घेतल्यानंतरही कर्जदार/जामिनदारांनी देय तारखेनुसार व्याज आणि मुद्दल रक्कम जमा करण्यात कसूर केलेली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारा वितरीत निर्देशन/मार्गदर्शनानुसार सँदर खाते नॉन-परफॉर्मिंग ॲसेटसमध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकारीनुसार सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्य्रिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये प्राप्त अधिकाराअंतर्गत सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३(२) अन्वये खाली नमुद तारखांना मागणी सूचना वितरीत करण्यात आली होती आणि त्यानुसार सदर सूचना प्राप्ती तारखेपासून ६० दिवसांच्या आत रक्कम पुर्णपणे जमा होईपर्यंत प्रासंगिक खर्च, शुल्क इत्यादी आणि सदर सूचनेत नमृद रकमेवरील करारदराने पृढील व्याजासह एकत्रित सूचनेत नमृद रक्कम जमा करण्याबाबत खालील कर्जदार/जामिनदार/तारणकर्ता यांना कळविण्यात आले होते.

सदर सूचना त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर पाठविण्यात आली होती ती ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आणि म्हणून त्यांना याबाबत सदर जाहीर सूचनेद्वारे सूचित करण्यात येत आहे.

कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.

कर्जदार व सह–कर्जदारांचे नाव	थकबाकी रक्कम	प्रतिभूत मालमत्तेचा पत्ता
उमेद अमिरअली दोधिया	₹.८१२२०३०/- १२.०७.२०२४	
डी बंगला शिवशक्ती कॉम्प्लेक्स, एस.व्ही. रोड, सेन्ट्रल बँक		
ऑफ इंडियाजवळ, दहिसर, दहिसर पुर्व, मुंबई-४०००६८.	गणनेनुसार, पुढील व्याज आणि	ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी
अमिरअली प्रेमजी दोधिया	शुल्कांसह, अटी आणि	लि., शांती नगर, एस.व्ही.
डी बंगला शिवशक्ती कॉम्प्लेक्स, एस.व्ही. रोड, सेन्ट्रल बँक	शुल्कांनुसार, वर नमूद केलेल्या कर्ज	रोड, दहिसर पुर्व, मुंबई-
ऑफ इंडियाजवळ, दिहसर, दिहसर पुर्व, मुंबई-४०००६८.	कराराच्या अटी व शर्तींनुसार	४०००६८, क्षेत्रफळ सुमारे
मेहेरबानु अमिरअली दोधिया	कर्ज रक्कम	५७५ चौ.फु. (बिल्टअप),
डी बंगला शिवशक्ती कॉम्प्लेक्स, एस.व्ही. रोड, सेन्ट्रल बँक		प्लॉट जमीन सीटीएस
ऑफ इंडियाजवळ, दिहसर, दिहसर पुर्व, मुंबई-४०००६८.	₹.८७००००/-	क्र.१६५४/१ ते ५ व
कर्ज करारनामा सीडीबीडीआरएलपी२२०३०७००१०		१६६३ ए भाग, गाव दहिसर
एनपीए दिनांक: 0३.०७.२०२४		येथील जागेचे सर्व भाग व
• •	I .	

उपरोक्त परिस्थिती लक्षात घेता वर नमुद कर्जदार, सहकर्जदार आणि/किंवा त्यांचे जामिनदार (जेथे लागू असेल तेथे) यांना येथे सूचना देण्यात येत आहे की, त्यांना सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसांत वर नमुद केलेली थकबाकी रक्कम तसेच पुढील व्याज व लागू शुल्क व्याज एकूण रक्कम जमा करावी. अन्यथा सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ चे कलम १३(४) आणि त्यातील लागू नियमाअंतर्गत कर्जदार व तारणकर्ता यांच्या प्रतिभूत मालमत्तेचा ताबा घेण्यासह प्रतिभूत मालमत्तेच्या विरोधात सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या समाप्तीनंतर पुढील कारवाई केली जाईल.

कृपया नोंद असावी की, सदर कायद्याच्या कलम १३(१३) अन्वये कोणत्याही कर्जदारास प्रतिभूत धनकोंच्या लेखी पुर्व परवानगीशिवाय सूचनेत नमुद त्यांची प्रतिभूत मालमत्ता विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे हस्तांतर करता येणार

दिनांक: २४.०७.२०२४ ठिकाण: मुंबई

मागणी सूचना दिनांक: १६.०७.२०२४

सही/- प्राधिकृत अधिकारी श्रीराम फायनान्स लिमिटेड

खंड.

जाहीर सूचना

श्री चित्रकुट को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.

श्रीमती कुशल संजोय मुकर्जी या ग्लोरी वसंत मार्वल को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., पत्ताः **बी/६०४,** ग्लोरी इमारत, वसंत मार्वल कॉम्प्लेक्स, पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ, बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६ या सोसायटीच्या सदस्या आहेत आणि सोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅट क्र.६०४/**बी** च्या धारक आहेत, यांचे ०५.०८.२०१४ रोजी निधन झाले. कायदेशीर वारसदारांनी सदर शेअर्स/फ्लॅट हस्तांतरणाकरिता सोसायटीकडे अर्ज केला आहे. सोसायटीद्वारे सोसायटीच्या भांडवल/ . मिळकतीमधील, मयत सभासदाचे सोससायटीच्य भांडवल/मालमत्तेतील सदर शेअर्स/हिः हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/ आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सचनेच्या प्रसिध्दीपासन १५ दिवसांत सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील सभासदाच्या शेअर्स त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पृष्ठचर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्य प्रतींसह सोसायटीच्या उप-विधी अंतर्गत मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरत्दींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. ज सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणा काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर सोसायटीच्या उपविधीतील तरतुदींनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीच्या कार्यालयात*|* सोसायटी सचिवाकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सायं.७.०० ते रात्रौ.९.०० दरम्यान उपलब्ध

आहेत. च्या वतीने व करित ग्लोरी वसंत मार्वल को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. सही/- मा. सचिव

दिनांक: २४.०७.२०२४

ठिकाण: मुंबई

HOME **MANAPPURAM**

मनप्पुरम होम फायनान्स लिमिटेड (पुर्वीची मनप्पुरम होम फायनान्स प्रा.लि.) सीआयएन: यु६५९२३केएल२०१०पीएलसी०३९१७९

नोंदणीकृत कार्यालय : ४/४७०ए (जुना) डब्ल्यू/६३८ए (नवीन) मणप्पुरम हाऊस, वलापद त्रिशूर, केरळ ६८०५६७ कॉर्प कार्यात्तय : मणप्पुत्म होम फायनान्स लिमिटेड, तिसरा मजला, युनिट क्रमांक ३०१ ते ३१५, ए विंग, 'कनाकिया वॉल स्ट्रीट', अंधेरी-कुला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००९३, महाराष्ट्र. **दूर.क.:** ०२२-६६२११०००, वेबसाइट: www.manappuramhomefin.com

मागणी सूचना

याअर्थी मणपुरम होम फायनान्स लि.चे प्राधिकृत अधिकारी, आमचे नोंदणीकृत कार्यालय ४/४७०ए (जुने) डब्ल्यू/६३८ए (नवीन), मणपुरम हाऊस, वलपाड, त्रिशूर, केरळ-६८०५६७ आणि भारतातील विविध ठिकाणी शाखा आहेत (यापुढे माहोफिन म्हणून संदर्भित) ही कंपनी कायदा, १९५६ अंतर्गत नोंदणीकृत कंपनी आहे आणि सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम २ मधील उप-कलम (१) च्या खंड (एम) च्या उप-खंड (४) (यापुढे कायदा म्हणून संदर्भित) अर्थाच्या अंतर्गत एक वित्तीय संस्था आहे सहवाचिता अधिसूचना क्र.एस.ओ.३४६६ (ए) दिनांक १८ डिसेंबर २०१५ रोजी भारत सरकार, वित्तीय सेवा विभाग, वित्त मंत्रालय, नवी दिल्ली द्वारे जारी करण्यात आले, इतर गोर्ष्टीबरोबरच बांधकाम आणि/किंवा निवासस्थानांच्या खरेदीसाठी कर्ज देण्याच्या व्यवसायात आहेत आणि खाली दिलेल्या स्तंभ क्र.२ मध्ये नमूद केल्याप्रमाणे कर्जदार/सह-कर्जदार यांनी महोफिनकडून कर्ज मिळवले आहे आणि माहोफिन सरफायसी कायद्यांतर्गत प्रतिभूत ऋणको आहे आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, ००२ अन्वये नियम २ सहवाचिता कायद्याच्या कलम १३(२) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, जारी केलेली मागणी खाली नमूद केल्याप्रमाण कर्जदार/सह-कर्जदारांना सूचनेत नमूद केलेली रक्कम सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत पुढील व्याजासह परत करण्याचे आवाहन करणारी मागणी सूचना, परंतु त्यांच्यापैकी कार्हीना विविध कारणांमुळे सूचना बजावल्या जाऊ शकल्या नाहीत. त्याव्यतिरिक्त खाली दिलेल्या कर्जदारांच्या माहितीच्या उदेशाने, या जाहिर सूचनेद्वारे या कर्जदारांना सूचित केले जात आहे.

अ. क्र.	कर्जदार/सह-कर्जदार/ ऋण खाते/शाखा	ज्यावर हित केले आहे याबाबत प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन	एनपीए दिनांक	सूचना पाठविण्याची तारीख व थकबाकी रक्कम
१	अनिल कुमार रामाधर यादव, अर्चना देवी	फ्लॅट क्रमांक १०२, १ला मजला, ए-विंग, लेक व्ह्यू प्लाझा, नांदिवली	१०.०७.२०२४	१२.०७.२०२४ व
	यादव, संतोष यादव	तलाव जवळ, नांदिवली गाव, श्री मलंग रोड, कल्याण पूर्व, ठाणे,		₹.८,५७,१७९/-
	/पीयू९०पीयूएलओएनएस००००५०० १३३/ कल्याण	पी.ओ.काटे मणी गाव, ठाणे, महाराष्ट्र-४२१३०६.		

सूचना, म्हणून वर नमूद केल्याप्रमाणे, कर्जदार/सह-कर्जदारांना सूचना देण्यात आली आहे, त्यांना ही सूचना प्रकाशित झाल्यापासून ६० दिवसांच्या आत, संबंधिः कर्जदार/सह-कर्जदाराविरुद्ध, वर दर्शविल्याप्रमाणे एकूण थकबाकीची रक्कम भरण्याचे आवाहन केले आहे. संबंधित कर्जदार/सह-कर्जदाराने एकूण थकबाकीची रक्कम एकत्रितपणे पुढील व्याजासह अदा करण्यात अयशस्वी झाल्यास. माहोफिन ला वर वर्णन केल्याप्रमाणे मालमत्तेवर प्रतिभतीच्या व्याजाची अंमलबजावणी करण्यासाठी सरफायसी कलम १३(४) अंतर्गत अधिनियम आणि याखाली बनविलेल्या नियमांनसार कारवाई करणे बंधनकारक असेल. विहित केलेल्या इतर रीतीने सूचनेच्या सेवेसाठी पावले देखील उचलली जात आहेत. तुमच्या लक्षात आले आहे की सदर तारणकर्त्यास सरफायसी कायद्याच्या कलम १३(८) मध्ये तपशीलवार जाहिर विक्री लिलावासाठी सूचना प्रकाशित होण्याच्या तारखेपूर्वी किंवा या मार्गाने हस्तांतरित करण्यासाठी खाजगी कराराच्या तारखेपूर्वी कोणत्याही वेळी खर्च, शुल्क आणि माहोफिनद्वारे केलेल्या खर्चासह संपूर्ण देय रक्कम भरल्यानंतर सदर तारणाची पूर्तता केली जाऊ शकते.

लक्षात घ्या की सरफायसी कायद्याच्या एस-१३ (१३) नुसार, तुम्हाला याद्वारे प्रतिभूत मालमत्तांचे हस्तांतरण आणि/किंवा विक्री, भाडेपट्ट्याने किंवा इतर कोणत्यार्ह

प्रकारे व्यवहार करण्यापासून प्रतिबंधित केले आहे. दिनांक: २४ जुलै २०२४ प्राधिकृत अधिकारी मनप्पुरम होम फायनान्स लिमिटेड

माझे अशील **श्री. रमेशचंद दौलतराम छडा** यांच्या विनंतीने सर्व संबंधितांना येथे सचना देण्यात येत आहे की, श्रीमती उषा जगदीश चुघ, स्वर्गीय श्री. दौलतराम छड्डा (मयत) यांची मुलगी यांच्यासह त्यांचे भाऊ श्री. रमेशचंद्र दौलतराम छड्डा यांच्याकडे निवासी मालमत्ता अर्थात फ्लंट क्र.बी/२०. ६वा मजला. कविता दर्शन को-ऑपरेटिव्ह हौिसँग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात इमारत/सोसायटी, डॉ. एन.आर. कारोडे मार्ग, नाटकवाला लेन, बोरिवली पश्चिम, मुंबई-४०००९२ या जागेमधील सामायिक अधिकार, हक्क, हित असून सदर कविता दर्शन को-ऑपरेटिव्ह हौिसंग सोसायटी लिमिटेडचे संयुक्त सदस्य असल्याने दिनांक १७.०३.१९९० रोजी वितरीत रु.५० प्रत्येकीचे प्रमाणपत्र क्र.४० नुसार ५ पूर्णपणे भरणा केलेल्या समभागांच

सदर **श्रीमती उषा जगदीश चुघ** यांचे मुंबई, महाराष्ट्र येथे दिनांक २३.०५.२०२१ रोजी निधन झाले. त्यांचे तती **श्री. जगदीश चुनिलाल चुघ** यांचेही मुंबई येथे दिनांक ०३.०४.१९९३ रोजी निधन झाले. मयतांच्या पश्चात कोणतेही कायदेशीर वारसदार नव्हते. पुढे सदर **श्रीमती उषा जगदीश चुघ** यांचे सक्षम/उचित गधिकरणाकडे कोणतेही इच्छापत्र किंवा नामांकनपत्र सादर केल्याशिवाय निधन झाले. सदर **श्री. रमेशचंद्र** <mark>दौलतराम छड्डा हे श्रीमती उषा जगदीश चुघ</mark> यांची सर्व सामाजिक जबाबदारीची काळजी घेत होते आणि सदर फ्लॅटमध्ये ते एकत्रित वास्तव्यास असल्याने सर्व आर्थिक व गैरआर्थिक गरजा पुर्ण करत होते.

तथापि कायदेशीर वारसदार **१) श्री. रमेशचंद्र दौलतराम छड्डा** आणि <mark>२) प्रेम छद्दा</mark> आणि ३**) श्री. राजकुमार** छड्डा हे एकमेकांचे भाऊ असल्याने मुक्तता करारनामा करुन **श्री. रमेशचंद्र दौलतराम छड्डा** यांच्या नावे प्रोसायटीचे भांडवलातील शेअर्ससह सदर मालमत्तेबाबत सर्व अधिकार, हक्क व हित हस्तांतर करु इच्छित भाहेत. परंतु त्यांचा एक भाऊ **श्री. महेंद्रकुमार छड्डा** यांचे मुंबई येथे दिनांक ३१.०५.२००९ रोजी यापुर्वीच निधन झाले, त्यांचे कोणीही कायदेशीर वारसदार नाहीत आणि त्यांची माझ्या अशिलाकडून काळजी घेतली जात होती.

माझे अशील **श्री. रमेशचंद्र दौलतराम छड्डा** यांनी संयुक्त उपनिबंधक कार्यालय, तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा यांच्या समक्ष नोंद असलेले मुक्तता करारनामाच्या आधारावर मयताचे सर्व अधिकार त्यांच्य नावे हस्तांतरणास सोसायटीकडे विनंती केली आहे.

सदर जाहीर सूचनेदवारे सर्वसामान्य जनतेस तसेच जर कोणासही सदर मालमत्तेबाबत विक्री, करारनामा, गालकीहक, तारण, हस्तांतर, बक्षीस, ताबा, भाडेपट्टा, वारसाहक, न्यास किंवा अन्य इतर प्रकारे काही प्रवा किंवा आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे दावा लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्त्यांचे कार्यालय फ्लॅट क्र.७०३/७०४, शुभ–शांती कॉम्प्लेक्स, डहाणुकरवाडी, कांदिवली पश्चिम, मुंबई–४०००६७, महाराष्ट्र येथे कळवावेत

नयताचे शेअर्समध्ये हित असणाऱ्यांकडून दस्तावेजी पुराव्यांसह सोसायटीकडे दावा किंवा आक्षेप **१५ दिवसा**त गगविण्यात येत आहे. तथापि तदनंतर कोणाही व्यक्तींकडून कोणताही आक्षेप स्विकारला जाणार नाही आणि नंतर कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही आणि तद्नुसार त्यांचे अर्ज विचारात घेतले जाईल. तिकाण: मुंबई

सही / - श्रीमती दक्षा शाह देनांक: २४.०७.२०२४ वकील व भारत शासन नोटरी

कॅनरा बँक, क्षेत्रिय कार्यालय, नवी मुंबई, सर्कल कार्यालय इमारत सी-१४, जी ब्लॉक, ८वा मजला, ए विंग बीकेसी वांद्रे पुर्व, मुंबई-४०००५१. इमेलः Recoveryron

दिनांक: २२.०७.२०२

ज्याअर्थी ; खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (कायदा ५४/२०२२) (यापुढे सदर कायदा म्हणून संदर्भ) अंतर्गत **कॅनरा बँके**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्यूरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांर्न दिनांक **०३.०५.२०२४** (०३ मे, २०२४) रोजी वितरीत केलेल्या **मागणी सूचने**नुसार **कर्जदार श्री** गलाबचंद सरजमल खंडेलवाल (मालक मे. ओव्हरसिज मर्कण्टाईल एजन्सीज), बी ९०३ . अनस्मेरा सेलेस्टे. ३रा मजला. एन.जी. आचार्य मार्ग, चेंब्र, मुंबई, महाराष्ट्र-४०००७१ यांना सदर सूचन प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम रू.५४,४३,९४७.३४ **(रूपये चोपन्न लाख** त्रेचाळीस हजार नऊशे सत्तेचाळीस आणि पैसे चौतीस फक्त) तसेच पढील व्याज व इतर शुल्व जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जटार हे वर नमट केलेली रक्कम भरण्याम असमर्थ ठरले असन कर्जटार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता नियम ८ व ९ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या **तांबा २२ जुलै**

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सदर मालमत्तेसह कोणताह व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **कॅनरा बँक. चेंबर पर्व** शाखा यांच्याकडे देय रक्कम रू.५४.४३.९४७.३४ (रूपये चोपन्न लाख नेचाळीस हजार नऊर् सत्तेचाळीस आणि पैसे चौतीस फक्त) तसेच त्यावरील व्याज, प्रासंगिक खर्च, शुल्क इत्यादी रक्का

स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र.५१३, ५वा मजला, लोहा भवन बिझनेस ॲण्ड ऑफिस प्रिमायसेस कोहौसोलि., ९३, पी डिमेले रोड, बीपीसीएल पेट्रोल पंपजवळ, कर्णाक बंदर, मस्जिद बंदर (पुर्व), मुंबई, महाराष्ट्र-४००००९ क्षेत्रफळ २०० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र. चतुसिमा: उत्तरेस: सागर विहार हॉटेल; दक्षिणेस: पेट्रोल पंप पुर्वेस: मोकळे; पश्चिमेस: पी डिमेलो रोड. मुंबईच्या नोंदणी उप-जिल्हा अंतर्गत

ठिकाण: नवी मंबई दिनांकः २२.०७.२०२४

प्राधिकत अधिकारी कॅनरा बँक



इंडोको रेमीडीज लिमिटेड

गोंदणीकृत कार्यालय : इंडोको हाऊस, १६६ सीएसटी रोड, कालिना, सांताक्रूझ (पू.), मुंबई - ४०० ०९८. ९१ २२ ६८७९१२५०/६२८७१००० ई-मेल : compliance.officer@indoco.com वेबसाइट: www.indoco.com सीआयएन: L85190MH1947PLC005913

दि. ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या अहवालाचा सारांश

(रु. लाखांत)

			स्थ	ाया 			एक	त्रत -	
अ. क्र.	तपशील	३०.०६.२०२४ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२४ रोजी संपलेली तिमाही (लेखापरीक्षित)	३०.०६.२०२३ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२४ रोजी संपलेले वर्ष (लेखापरीक्षित)	३०.०६.२०२४ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२४ रोजी संपलेली तिमाही (लेखापरीक्षित)	३०.०६.२०२३ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२४ रोजी संपलेले वर्ष (लेखापरीक्षित)
१	परिचालनातून एकूण उत्पन्न	४०,१४३	४४,५४९	४२,२८८	१,७९,०८१	४३,१४९	४४,९६४	४२,६५०	१,८१,७२९
2	कालावधीकरिता निव्वळ नफा	, , ,	,	,	.,,,		,	, , , ,	
	(कर, अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपूर्व)	१,९५१	२,६७७	३,५६७	१४,१६९	६९७	१,३२५	३,३९१	१२,४२७
3	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा								
	(अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपश्चात)	१,९५१	४,६५०	३,५६७	१५,३२२	६९७	३,२९८	३,३९१	१३,५८०
8	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा								
	(अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपश्चात)	१,४९५	રૂ,હ५६	२,५९४	११,६६४	१८२	२,२०३	२,४१८	९,७०१
4	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा								
	(अपवादात्मक/असामान्य बाबीपश्चात)								
	कंपनीच्या भागधारकांशी संबंधित	१,४९५	३,७५६	२,५९४	११,६६४	२६२	२,२७०	२,४३९	९,८४७
ξ	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न								
	(कालावधीकरिता (करपश्चात) नफा व अन्य					.			
	सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश	१,४७३	३,८२७	२,५७१	११,६६८	१७४	२,२८५	२,३९५	९,७२८
b	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात) नफा व अन्य								
	(कालावधाकारता (करपश्चात) नफा व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा सम								
	विश कंपनीच्या भागधारकांशी संबंधित	१,४७३	३,८२७	२,५७१	११,६६८	२५४	२,३५२	२,४१६	९,८७४
6	समभाग भांडवल	१,८४४	३,८२७ १,८४४	१,५७९	१,८४४	१,८४४	१,३५१ १,८४४	₹,859 १,८४३	3,288 8,288
0	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता)	5,000	5,000	5,000	5,000	5,000	5,000	5,000	5,000
,	गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये								
	दर्शविल्यानुसार				१,१०,८१८				१,०९,१४६
१०	उत्पन्न प्रतिशेअर (प्रत्येकी रु. २/-)				,,,,,,,,,				,,-,,,,,,
1,	(अखंडित व खंडित परिचालनाकरिता)								
	(अवार्षिकीकृत)								
	अ) मूलभूत	१.६२	8.06	२.८१	१२.६६	0.20	२.३९	२.६२	१०.५३
	ब) सौम्यीकृत	१.६२	४.०७	२.८१	१२.६४	0.20	2.39	२.६२	१०.५१

वरील तपशील हा सेबी (सुचिबद्धता अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल करण्यात आलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्य अहवालाच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या अहवालाचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंजेसची वेबसाइट अर्थात www.bseindia.com व www.nseindia.com वर तसेच कंपनीची वेबसाइट www.indoco.com वरही उपलब्ध आहे.

वरील निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले होते आणि संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. २३.०७.२०२४ रोजी पार पडलेल्या सभेत त्यांना मंजूरी देण्यात येऊन त्यांची पटनोंदणी करण्यात आली आहे.

> इंडोको रेमीडीज लि. करित सही/-

अदिती पाणंदीकर

व्यवस्थापकीय संचालव

दिनांक : २३.०७.२०२४

ठिकाण : मंबर्ड

इर्स अँड डिस्टीलर्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : ३९४- सी, लॅमिंग्टन चेंबर्स, लॅमिंग्टन रोड,मुंबई ४०० ००४, महाराष्ट्र, भारत सीआयएन : U1551MH2008PLC187368, संकेतस्थळ : www.abdindia.com

(सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) अधिनियम २०१५ चा नियम ४७ (१) (बी)) ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी आणि आर्थिक वर्षासाठी लेखापरीक्षित (एकत्रित आणि स्वतंत्र) वित्तीय निकालांचा सारांश

(रुपये लाखांत ईपीएस वगळून)

				स्वतंत्र					एकत्रित		
अ. क्र.	तपशील	संपलेली चालू तिमाही ३१/०३/२०२४ (लेखापरीक्षित)	३१/१२/२०२३ रोजीसंपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	३१/०३/२०२३ रोजी संपलेली तिमाही (लेखापरीक्षित)	३१/०३/२०२४ रोजीसंपलेले आर्थिक वर्ष (लेखापरीक्षित)	३१/०३/२०२३ रोजीसंपलेले वर्ष (लेखापरीक्षित)	संपलेली चालू तिमाही ३१/०३/२०२४ (लेखापरीक्षित)	३१/१२/२०२३ रोजीसंपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	३१/०३/२०२३ रोजी संपलेली तिमाही (लेखापरीक्षित)	३१/०३/२०२४ रोजीसंपलेले आर्थिक वर्ष (लेखापरीक्षित)	३१/०३/२०२३ रोजीसंपलेले वर्ष (लेखापरीक्षित)
۶	कार्यान्वयनातून मिळालेले एकूण उत्पन्न	१,७६,०१०.६०	२,०७,७८१.३३	१,७१,७५४.८८	७,६७,५८६.४५	৬,११,७७६.४५	१,७५,९८५.३१	२,०७,७४६.८९	१,७१,७२९.५४	७,६७,४८३.०७	७,११,६७४.९२
3	निव्वळ नफा/तोटा कालावधीकरिता करपूर्व, अपवादात्मक बाबी आणि विशेष बाबी पूर्व निव्वळ नफा/तोटा कालावधीकरिता करपूर्व	१५६.६३	२४१.१८	७५.७६	२,२६५.९८	९२७.२७	(१४१.६०)	१६५.७५	(१५.६८)	१,७७७.०३	488.48
	अपवादात्मक बाबी/विशेष बाबी पश्चात	१५६.६३	(२५७.४४)	७५.७६	१,७६७.३६	९२७.२७	(१४१.६०)	(३३२.८७)	(१५.६८)	१,२७८.४१	488.48
X	निव्वळ नफा/तोटा कालावधीकरिता करपश्चात,										
	अपवादात्मक बाबी/विशेष बाबी पश्चात)	40.38	(३६६.८९)	(३६.२१)	६७१.५७	४९३.६४	(२४०.६२)	(४४२.३२)	(१२८. ११)	१८२.८९	१६०.०१
4	एकूण सर्वंकष उत्पन्न कालावधीकरिता	६४.२१	(४०२.६४)	(६.७१)	५७१.१९	433.60	(२३३.७५)	(४७८.०७)	(९८.६१)	८२.५१	२००.०७
ξ	पेड अप इक्विटी समभाग भांडवल										
	(दर्शनी मूल्य रु. २/- प्रति समभाग)	४,८८२.२७	४,८८२.२७	४,८८२.२७	४,८८२.२७	४,८८२.२७	४,८८२.२७	४,८८२.२७	४,८८२.२७	४,८८२.२७	४,८८२.२७
b	अन्य इक्विटी (पुनर्मूल्यांकन राखीव निधी वगळून)	-	-	-	३८,१२४.७२	३७,५५३.५३	-	-	-	३५,८१०.५५	३५,७२८.०४
6	प्रति समभाग अर्जन कर पश्चात नफ्यानंतर										
	(फुलली पेड अप इकिटी समभाग दर्शनी मूल्य										
	रु. २/- प्रत्येकी)										
	ए) मूळ (रु.)	0.02	(०.१५)	(०.०१)	٥.२८	0.70	(०.१०)	(১,१८)	(०.०५)	(७.०७)	0.06
	बी) डायल्यूटेड	0.02	(०.१५)	(०.०१)	٥.२८	0.70	(०.१०)	(১,१८)	(०.०५)	(७.०७)	0.06

- अलाइड ब्लेंडर्स अँड डिस्टीलर्स लिमिटेड (होल्डिंग कंपनी) आणि त्यांच्या उपकंपन्या (यापुढे एकाहत्तरीत उल्लेख समूह असा करण्यात येणार आहे) यांचे वित्तीय निकाल (स्वतंत्र आणि एकत्रित) इंडियन अकॉॅंटिंग स्टॅंडर्झ्स मध्ये विहित करण्यात आलेल्या निर्देशानुसार, जे कंपनी कायदा २०१३ (कायदा) कलम १३३ मध्ये विहित करण्यात आले आहेत त्यांच्या अनुसार तसेच त्यासह वाचा कंपनीज (इंडियन अर्कौटिंग स्टॅंडर्झ्स) नियम २०१५ आणि भारतात सामान्यपण् वापरले जाणारे लेखांकन मानक यांच्या अनुसार तयार करण्यात आले आहेत आणि ते सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अंडीडस्क्लोजर रिकायरमॅट्स) अधिनयम २०१५ चा नियम ३३ (आणि त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा
- ३१ मार्च २०२४ रोजी संपलेली तिमाही आणि त्याच तारखेला संपलेले आर्थिक वर्ष यांच्याकारिता तयार करण्यात आलेले वित्तीय निकाल (एकत्रित आणि स्वतंत्र) यांचा आहावा अंकेक्षण समितीने घेतला आहे आणि त्याला होल्डिंग कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांच्या दिनांक २२ जुलै २०२४ रोजी झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. ३१ मार्च २०२४ रोजी संपलेली तिमाही आणि त्याच तारखेला संपलेले आर्थिक वर्ष यांच्याकरिता तयार करण्यात आलेल्या लेखा

३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी कंपनीने इनिशिअल पब्लिक ऑफर (आयपीओ) जो ५३,३९०,०७९ इकिटी समभागांचा होता आणि प्रत्येक समभागांचे दर्शनी मूल्य रु. २/– इतके होते, इरयू प्राईस रु. २८९ प्रति समभाग ताजा इरयू ३५,५९६,४८६ इकिटी समभाग विक्री ऑफर १७,७९३,५९३ इकिटी समभाग समभागधारकांना विक्री करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आणि त्यामुळे होल्डिंग कंपनीचे इकिटी समभाग नॅशनल स्टॉक एक्स्वेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) आणि बीएसई लिमिटेड येथे दिनांक ०२ जुलै २०२४ रोजी सुचीबद्ध झाले आहेत.

- चालू वर्षात सेबी मान्यता दिनांकीत १६ डिसेंबर २०२२ द्राफ्ट रेड हेरिंग प्रपोझल्स करिता २८ जुन २०२२ रोजी सादर करण्यात आली होती ती होल्डिंग कंपनी यांनी ०८ डिसेंबर २०२३ रोजी मागे घेतली. त्यामुळे रु. ४९८.६२ लाख नफा तोटा पत्रकात अपवादात्मक बाब म्हणून दाखवण्यात आले आहेत.
- होल्डिंग कंपनी यांनी अग्रीमेंट फॉर सेल दिनांकीत १५ जून २०२२ काही प्रवर्तक/प्रवर्तक समूह यांच्याशी इकिटी समभागांच्या तसेच सक्तीच्या कन्व्हर्टिबल डिबेंचर्सच्या प्रस्तावित विक्रीसाठी केले होते. आणि जे एबीडी द्वेलिंग प्रायव्हेत लिमिटेड आणि मदनलाल इस्टेट प्रायब्हेट लिमिटेड यांचे होते, ज्या उपकंपन्या आहेत आणि त्यांचे दर्शनी मूल्य जे संबंधित करारनाम्यात नमूद करण्यात आलेल्या अटी आणि शर्तीच्या अनुसार होते. प्रस्ताव दिनांकीत १४ मार्च २०१४ जो होल्डिंग कंपनी यांच्या संचालक मंडळाच्या वतीने संमत करण्यात आला आहे त्याच्या अनुसार वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेले करारनामे रह करण्यात आले आहेत आणि मालमता आणि देयता ज्या विक्रीसाठी वर्गीकृत करण्यात आल्या होत्या त्यांची पुनः वर्गीकरण करण्यात आले आणि संबंधित वित्तीय पत्रकात भारतीय लेखांकन निकषांच्या अनुसार विशेष बाबी म्हणून दर्शित करण्यात आल्या आहेत.
- ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात होल्डिंग कंपनी यांनी प्राप्तिकर कायदा १९६१ च्या कलम ११५ बीएए अनुसार प्राप्तिकराचा कमी दर घेण्याचा निर्णय घेतला (न्यू टॅक्स रिजाईम) जो कर कायदा (सुधारणा)कायदा २०१९ सुधारणा काबदा) च्या अनुसार अमलात आला होता. ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी होल्डिंग कंपनी थांनी रु. ३३७ लाख रुपये डिफर्ड टॅक्स मालमता रिव्हर्स केल्या आणि ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीला निरंक केला, जो वित्तीय वर्ष ३१ मार्च २०२३ च्या पूर्वी न्यू टॅक्स रिजाइमचा स्वीकार करण्याच्या पूर्वी कर तरतूद म्हणून होता.
- होल्डिंग कंपनी यांना त्यांचे एक ग्राहक कॅन्टीन स्टोअर्स डिपार्टेमेंट (सीएसडी) यांच्याकडून ११ डिसेंबर २०२३ रोजी रु. ४.२१०. ६६ लाख रुपयांचा दावा प्राप्त झाला आहे जो गट वर्षांच्या व्यापार अटींच्या संदर्भात आहे आणि जे ३१ मार्च २०२०, ३१ मार्च २०२१ आणि ३१ मार्च २०२२ च्या पत्रकाशी संबंधित आहे. होल्डिंग कंपनी यांनी ग्राहक यांना पत्र दिनाकीत १३ जून २०२४ च्या अनुसार दावा फेटाळून लावला आहे आणि दावा केला आहे. विधी विभागाच्या सल्त्यानुसार व्यवस्थापनाचे असे म्हणणे आहे की दावा होल्डिंग कंपनी यांच्या बाजजूने आहे आणि दाव्याचा निकाल कंपनीच्या बाजूने लागेल. त्यामुळे व्यवस्थापनाचे असे ठरविले आहे की ते ग्राहकाकडून दिनांक ३१ मार्च २०२४ रोजी
- प्राप्तिकर विभाग (विभाग) यांनी कहाणी ठिकाणी/कंपनीशी संबंधित प्लांट येथे तसेच प्रवर्तक, काही अधिकारी आणि समुहातील काही कंपन्या यांची तपासणी केली. प्राप्तिकर कायदा १९६१ चे कलम १३२ च्या अनुसार क ावरून १९ डिसेंबर २०२३ ते १७ डिसेंबर २०२३ या कालावधीत ही तपासणी सुरु होती.समूहाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांना सहकार्य केले आणि उत्तरे दिली. या तप दुपस्यान, प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दूसराच्या साँफ्ट आणि हार्ड प्रति तसेच अधिकारी आणि कर्मचारी यांचे लेखी म्हणणे घेतले आहे. समुहाकडे कोणतीही अंतरीम कर मागणी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेवलेली नाही व्या कार्यान्वयनावर या तपासणीचा कोणताही परिणाम झालेला नाही. समूह, समूहाचे प्रवर्तक, संचालक, महत्वाचे व्यवस्थापनातील अधिकारी यांच्याकडे प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही अंतरिम करांची मागणी केलेली नाही किंवा कोणतेही निर्वंध लादलेले नाहीत. या संदर्भात प्राप्तिकर विभागाने समूहाशी आज पर्वंत संपर्क साधलेला नाही. या तारखेला उपलब्ध असलेल्या माहितीच्या अनुसार, समूहाचा असा विश्वास आहे की वित्तीय पत्रकात या संदर्भात
- ए) वित्तीय पत्रकात ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीचे आकडे समाविष्ट आहेत जे ३१ मार्च २०२४ रोजी संपलेले संपूर्ण आर्थिक वर्ष आणि ३१ डिसेंबर २०२३ रोजी संपलेली नऊमाही यांच्याकरिता लेखा परीक्षित आकडे यांच्यातील बॅलन्सिंग आकडे आहेत, दिनांक २७ जून २०२४ रोजी प्रकाशित केलेल्या प्रॉस्पेक्ट्स मध्ये प्रसिद्ध केल्याच्या अनुसार
- बी) वित्तीय पत्रकात ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीचे आकडे समाविष्ट आहेत जे ३१ मार्च २०२३ रोजी संपलेले संपूर्ण आर्थिक वर्ष आणि ३१ डिसेंबर २०२२ रोजी संपलेली नऊमाही यांच्याकरिता लेखा परीक्षित आकडे यांच्यातीत बॅलन्सिंग आकडे आहेत, दिनांक २७ जून २०२४ रोजी प्रकाशित केलेल्या प्रॉस्पेक्ट्स मध्ये प्रसिद्ध केल्याच्या अनुसार
- सी) वित्तीय पत्रकात ३१ डिसेंबर २०२३ रोजी संपलेल्या मागील तिमाहीचे आकडे समाविष्ट आहेत आणि ज्यांचा आढावा घेण्यात आलेला नाही किंवा त्यांचे लेखा परीक्षण झालेले नाही आणि ते केवळ व्यवस्थापनाच्या माहितीच्या आधारा

व्यवस्थापकीय संचाल

स्थळ : मुंबई दिनांक : २३ जुलै, २०२४